

जनजाती क्षेत्र उपयोजना/जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना
सन २००९-१० चे जिल्हानिहाय व योजनानिहाय
अर्थसंकल्पीय तरतुदीचे वाटप "पाणी पुरवठा व स्वच्छता"

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग
शासन शुद्धीपत्रक क्र.बीयुडी-२००९/प्र.क्र.३५/का.६
मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२.
दिनांक :- २० नोव्हेंबर, २००९

वाचा: शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२००८/प्र.क्र.६/का.६, दि.५ मे, २००९

शासन शुद्धीपत्रक :- उपरोक्त दिनांक ५ मे, २००९ च्या शासन निर्णयामध्ये पृ.क्र.अनुक्रमे ४, ५, ६, ७, ८, ९, १०, ११, १२, १४, १५, १६, १७, १८, १९, २०, २१, व २२ येथे शेरा रकाना क्र.५ मध्ये "ही तरतूद अर्थोपाय अग्रीमातून समायोज्य असून कोषागारातून रोखीने देय नाही" ऐवजी "ही तरतूद अर्थोपाय अग्रीमातून समायोज्य असून कोषागारातून रोखीने देय आहे." असे वाचावे.

२. सदर शासन शुद्धीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला असून, त्याचा संगणक संकेतांक २००९११२०२१११४४००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

श. र. सावंत
(श. र. सावंत)
कार्यासन अधिकारी

ग्रन्ति,

आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नार्शक.

अपर आयुक्त, आदिवासी विकास, नार्शक/नागपूर/ठाणे/अमरावती.

सर्व विभागीय आयुक्त, मुंबई/नागपूर/औरंगाबाद/नाशिक/अमरावती/पुणे.

सर्व जिल्हाधिकारी व सदस्य सचिव, जिल्हा नियोजन समिती,

सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद आणि उपआयुक्त, आदिवासी विकास.

सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,

सर्व कोषागार अधिकारी.

आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रांशक्षण संस्था, पुणे.

महालेखापाल (लेखापारक्षा)/(लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर.

ग्रामाविकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई.

सचिव, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई.

सदस्य सचिव, महाराष्ट्र पाणीपुरवठा व जलनिःसारण मंडळ, एक्सप्रेस टावर्स, मुंबई.

विनीय सल्लागार, उपमुख्य लेखाधिकारी, महाराष्ट्र पाणीपुरवठा जलनिःसारण मंडळ, नवी मुंबई.

संचालक, भुजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, पी.ए.टी.बिल्डिंग स्वारगेट, महाराष्ट्र राज्य, पुणे.(३प्रती)

अधिदान व लेखा अधिकारी, महाराष्ट्र राज्य, मुंबई.

निवासी लेखापारक्षा अधिकारी, मुंबई

वारष्ट लेखा अधिकारी, ग्रामाविकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२

कार्यासन अधिकारी (का.९), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई

प्रत संबंधित धारिका क्र.बीयुडी २००९/प्र.क्र.६/का.७

निवड नस्ती (का.७)